

मर्यादित विभागीय परीक्षा उत्तीर्ण उमेदवार  
म्हणून नियुक्ती स्वीकारलेल्या सहायकांचा  
ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने नियुक्तीबाबतचा हक्क  
आपोआप नष्ट होण्याबाबतची तरतूद  
वगळणेबाबत.....

## महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्र.मविप-१४०९/प्र.क्र. १८३/०९/१४-अ,

मंत्रालय मुंबई ४०० ०३२.

दिनांक - २० जुलै, २००९.

### परिपत्रक

मर्यादित विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्ती  
आदेशात पुढील प्रमाणे नमूद केलेले असते.

"जे उमेदवार हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी विहित  
केलेल्या ३०% प्रमाणानुसार पदोन्नतीने सामावले गेल्यामुळे "मर्यादित विभागीय परीक्षेतील उत्तीर्ण  
उमेदवार" म्हणून या आदेशान्वये दिलेल्या नियुक्तीचा स्वीकार करणार नाहीत, त्यांची नावे या  
विभागाला सत्वर कळवावीत म्हणजे त्यांच्या नियतवाटपाचे आदेश रद्द करता येतील. त्याचप्रमाणे  
ज्यांनी मर्यादित विभागीय परीक्षा उत्तीर्ण उमेदवार म्हणून नियुक्ती स्वीकारली असेल त्यांचा  
ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने नियुक्तीबाबतचा हक्क आपोआप नष्ट होईल ही गोष्टही त्यांच्या स्पष्टपणे  
निदर्शनास आणण्यात यावी."

२. पदोन्नती कोटयांतर्गत मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखकांना सहायक  
पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही विविध प्रशासकीय कारणास्तव प्रलंबित आहे. सदर  
कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीनंतर ज्येष्ठतेचा कोणता दिनांक  
मिळू शकेल याबाबतही निश्चित काहीही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत वरील परि.१ मधील

अटीमुळे त्यांना मविप कोटयात मिळणाऱ्या दिनांकापेक्षा पूर्वीचा दिनांक ज्येष्ठतेसाठी मिळत असल्यास त्यांचेवर अन्याय होणार आहे. यास्तव सन १९९५ नंतर जे लिपिक-टंकलेखक मर्यादित विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊन सहायक पदावर पदोन्नत झाले आहेत, त्यांच्या आदेशात उपरोक्त नमूद अट नमूद करण्यात आलेली असल्यास ती रद्द करण्यात येत आहे.

सदरहू परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००९०७२०१६३९३२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

सही/-  
(द.अ.शिंदे)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

सह/उप सचिव (आस्थापना), सर्व मंत्रालयीन विभाग,  
उप सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,  
उप सचिव (का.क्र.१२), सामान्य प्रशासन विभाग,  
निवड नस्ती, का.क्र.१४-अ